



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ७८ व्या (तातडीची) बैठकीचा कार्यवृत्तांत
शुक्रवार, दि.३१ जुलै, २०१५ सकाळी ११:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ७८ वी (तातडीची) बैठक शुक्रवार, दि.३१ जुलै, २०१५ रोजी सकाळी ११:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. घुटे व्ही. बी.	सदस्य
३)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
४)	प्राचार्य श्री. पवार एस. के.	सदस्य
५)	प्राचार्य श्री. धुत्तरगाव एस. सी.	सदस्य
६)	प्रा. डॉ. सुर्यवंशी एस. एस.	सदस्य
७)	डॉ. शिळीमकर टी. एन.	सदस्य
८)	डॉ. श्रीमती याजमान्य एस. आर.	सदस्या
९)	अॅड. श्री. सलगर बी. एस.	सदस्य
१०)	डॉ. देशमुख एम. एस.	सदस्य
११)	डॉ. करचे बी. आर.	सदस्य
१२)	डॉ. शेख ए. ए.	सदस्य
१३)	श्री. गायकवाड बी. आर.	सदस्य
१४)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
१५)	श्री. नारकर एस. ए., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
१६)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

भारताचे माजी राष्ट्रपती तथा थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे दि.२७/०७/२०१५ रोजी निधन झाल्याने त्यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रध्दांजली वाहण्यात आली.

स्वागत:

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस सौ. मोहिते-पाटील पी. पी. यांनी पत्राद्वारे अनुपस्थिती कळविली. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. प्रा. डॉ. पाटील टी. आर., अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, प्र. सहसंचालक (तं. शि.), तंत्र शिक्षण संचालक यांचे प्रतिनिधी व विभागीय सहसंचालिका (उच्च शिक्षण), सोलापूर विभाग हे सदस्य व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] २३ जून, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठराव : दि.२३ जून, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.

[०२] दि.२९/०७/२०१५ रोजी झालेल्या बांधकाम समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: बांधकाम समितीची बैठक दि.२९/०७/२०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडला आहे. परिनियम ३३९ (f) ची तरतूद खालीलप्रमाणे आहे.

339 (f)

After the meeting, the minutes shall be drawn by the Member Secretary who shall get them approved from the Chairman. The recommendations of the Building and Works Committee shall be placed before the Management Council for its approval.

सबब, दि.२९/०७/२०१५ रोजीच्या बांधकाम समितीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव).

ठराव: दि.२९/०७/२०१५ रोजी झालेल्या बांधकाम समितीच्या कार्यवृत्तांतातील विषय वाचून प्रत्येक विषयावर साधक बाधक चर्चा करून त्यास मान्यता देण्यात आली आणि त्यानुसार विषय क्र.२ ते १०(५) वर बांधकाम समितीच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०३] प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील संकुलात कार्यरत असलेल्या नियमित शिक्षकीय पदातून प्रत्येक वर्षी एका पात्र शिक्षकास गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यासाठीच्या पुरस्काराच्या स्वरूपामधील नियमावलीत बदल करणेची बाब विचारार्थ.

(टिपणी :-प्रस्तुत विद्यापीठ संकुलात कार्यरत असलेल्या नियमित अध्यापकांना प्रत्येक वर्षी गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यासाठी नियमावली तयार केली असून त्यास दिनांक २४/०६/२०१४ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता मिळालेली आहे. याच धरतीवर सर्व सलंगित महाविद्यालया मधून प्रत्येक वर्षी एका महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य व महाविद्यालयातील गुणवंत शिक्षक (शहरी व ग्रामीण) पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ व सिल्व्हर प्लेटेड साल्वर असे आहे. हा पुरस्कार विद्यापीठाच्या वर्धापन दिनादिवशी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शुभहस्ते बहाल केला जातो.

त्याच दिवशी विद्यापीठ संकुलात कार्यरत असलेल्या शिक्षकामधून गुणवंत शिक्षक पुरस्कारही दिला जाणार आहे व याचे नियमावलीनुसार स्वरूप पुढील प्रमाणे आहे, "विद्यापीठ पदव्युत्तर विभागातील गुणवंत शिक्षक म्हणून गौरवास पात्र ठरणा-या शिक्षकास १० बाय ६ इंच आकाराची अंडाकृती २०० ग्रॅम वजनाची एक चांदीची थाळी विद्यापीठातर्फे प्रदान केली जाईल. शाल व श्रीफळ दिले जाईल आणि सन्मानार्थ प्रमाणपत्र देण्यात येईल. संबंधित शिक्षकाचा फोटो वार्षिक अहवालामध्ये छापण्यात येईल."

परंतू एकाच दिवशी महाविद्यालयातील कार्यरत शिक्षक व विद्यापीठातील कार्यरत शिक्षक यांना वेगवेगळे पुरस्काराचे स्वरूप असणे उचित ठरणार नाही. सबब, मा कुलगुरु महोदयांनी सूचित केल्यानुसार उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, महाविद्यालयामधील गुणवंत शिक्षक व विद्यापीठामधील गुणवंत शिक्षक हे पुरस्कार प्रदान करायसाठी पात्र ठरणा-या उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य व गुणवंत शिक्षकास सिल्व्हर प्लेटेड साल्वर, स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ दिले जाईल आणि सन्मानार्थ प्रमाणपत्र देण्यात येईल. संबंधित महाविद्यालयाचा व शिक्षकाचा फोटो वार्षिक अहवालामध्ये छापण्यात येईल, असा बदल नियमावलीमध्ये करून घेणे उचित ठरेल.

सबब, उक्त बाब विचारात घेता विद्यापीठ वर्धापन दिनादिवशी पुरस्कार प्रदान करायसाठी पात्र ठरणा-या उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य व महाविद्यालय व विद्यापीठातील गुणवंत शिक्षकास सिल्व्हर प्लेटेड साल्वर, स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ दिले जाईल आणि सन्मानार्थ प्रमाणपत्र देण्यात येईल. असा बदल नियमावलीमध्ये करून घेण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील संकुलात कार्यरत असलेल्या नियमित शिक्षकीय पदातून प्रत्येक वर्षी एका पात्र शिक्षकास गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यासाठीच्या पुरस्काराच्या स्वरूपामधील नियमावलीत खालीलप्रमाणे बदल करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

“विद्यापीठ वर्धापन दिनादिवशी पुरस्कार प्रदान करायसाठी पात्र ठरणान्या उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट महाविद्यालय व शिक्षक आणि विद्यापीठातील गुणवंत शिक्षक व गुणवंत कर्मचाऱ्यास सिल्व्हर प्लेटेड साल्वर, स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ दिले जाईल आणि सन्मानार्थ प्रमाणपत्र देण्यात येईल”.

[०४] दि.२४/०७/२०१५ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार वित्त व लेखा समितीच्या वतीने मा. कुलगुरु यांनी केलेली मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ. (टिपणी: दि.२४/०७/२०१५ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो विद्यापीठ परिनियम ३२४ नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. सदर बैठकीच्या कार्यवृत्तांतावर तातडीने कार्यवाही करावयाची असल्याने त्यास महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार मा. कुलगुरु यांनी वित्त व लेखा समितीच्या वतीने मान्यता दिलेली आहे. परिनियम ३२४ नुसार सदर खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेसमोर मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे.

सबब, दि.२४/०७/२०१५ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.२४/०७/२०१५ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार, वित्त व लेखा समितीच्या वतीने मा. कुलगुरुंनी मान्यता देऊन तशी व्यवस्थापन परिषदेस केलेली शिफारस स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०५] विद्यापीठाकडील रसायनशास्त्र संकुलाकडील विद्युत / शास्त्रीय उपकरणे व प्रयोगशाळा साहित्य इत्यादी साहित्याचे निर्लेखन करण्याबाबतचा प्रस्ताव विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाकडील रसायनशास्त्र संकुलाकडील विद्युत / शास्त्रीय उपकरणे व प्रयोगशाळा साहित्य निर्लेखन करण्यासाठी गठीत केलेल्या समितीने विद्युत / शास्त्रीय उपकरणे व प्रयोगशाळा साहित्यांची प्रत्यक्ष पडताळणी करुन सदर साहित्याचे निर्लेखन करण्याबाबत अहवाल सादर केला आहे. निर्लेखन करावयाची साहित्याची घसारा वजाजाता रुपये ४,८८,७०५/- इतकी किंमत होते.

उपरोक्त साहित्याचा निर्लेखन प्रस्ताव दि.१८/०६/२०१५ रोजी समितीने प्रस्तावाची पडताळणी व छाननी करुन नादुरुस्त व निकामी झालेल्या साहित्याचे निर्लेखन करण्याची शिफारस केली आहे. सोबत अहवाल जोडला आहे.

निर्लेखन करण्यासाठी समान लेखा संहिता (Common Account Code) मधील Appendix - १ मध्ये Financial Delegation Power चे अधिकार दिले असून त्यामधील (xvi) & २ (ii) नुसार अधिकार व्यवस्थापन परिषदेस देण्यात आलेले आहे.

सबब, विद्युत / शास्त्रीय उपकरणे व प्रयोगशाळा इत्यादी साहित्याचे निर्लेखन करण्याबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाकडील रसायनशास्त्र संकुलाकडील विद्युत / शास्त्रीय उपकरणे व प्रयोगशाळा साहित्य इत्यादी साहित्याचे निर्लेखन करण्याबाबतच्या प्रस्तावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०६] शैक्षणिक वर्ष २०१५-१६ करिता विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलासाठी सहायक प्राध्यापकांची तात्पुरती पदे संबंधित संकुलातील कार्यभाराचा आढावा घेवून निर्माण केली असून, Walk in Interview द्वारे महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ७७ मधील तरतूदीनुसार भरती प्रक्रीया पूर्ण केलेली बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील रसायनशास्त्र संकुल, पदार्थविज्ञान संकुल, संगणकशास्त्र संकुल, सामाजिकशास्त्रे संकुल, भूशास्त्र संकुल, वाणिज्य व व्यवस्थापन संकुल व शिक्षणशास्त्र संकुल यांना मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे संबंधित संकुलातील सुरु असलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या कार्यभाराचा आढावा घेवून, नियमित अध्यापकांचा कार्यभार वगळता उर्वरित कार्यभाराच्या अध्यापनाकरिता, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४, कलम ७७ मधील तरतूदीनुसार स्थानिक निवड समितीची बैठक आयोजित करून Walk in Interview द्वारे दि.३०/०६/२०१५ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. स्थानिक निवड समितीच्या शिफारशीनुसार निवड झालेल्या उमेदवारांना शैक्षणिक वर्ष २०१५-१६ करिता कंत्राटी सहायक प्राध्यापक या पदावर एकत्रित वेतनावर नियुक्ती आदेश पारित करण्यात आले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांचा सारांश सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे आहे. सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: शैक्षणिक वर्ष २०१५-१६ करिता विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलासाठी सहायक प्राध्यापकांची तात्पुरती पदे संबंधित संकुलातील कार्यभाराचा आढावा घेवून निर्माण केली असून, Walk in Interview द्वारे महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ७७ मधील तरतूदीनुसार भरती प्रक्रीया पूर्ण केल्याच्या बाबीची नोंद घेतली.



Solapur University, Solapur

List of Contract basis Teachers (Academic Year 2015-16)

Sr. No.	Name of the Candidate	Designation	Name of the Department
1.	Miss. Kasbe Meghana Sambhaji	Assistant Professor	Physical Sciences
2.	Miss. Mujawar Tabsum Hanif	Assistant Professor	Physical Sciences
3.	Mr. Bachuwar Vaibhav Deepak	Assistant Professor	Physical Sciences
4.	Mr. Mule Shirish Suresh	Assistant Professor	Physical Sciences
5.	Dr. Sayyed Maheboob Mirasab	Assistant Professor	Chemical Sciences
6.	Miss. Sarwade Shruti Shivajirao	Assistant Professor	Chemical Sciences
7.	Mr. Tupsamindar Nitin Pandurang	Assistant Professor	Chemical Sciences
8.	Mr. Kandgaonkar Tejas Vikas	Assistant Professor	Computational Sciences
9.	Miss. Bichhal Laxmi Giridhar	Assistant Professor	Computational Sciences
10.	Mr. Gaikwad Pravin Prakash	Assistant Professor	Computational Sciences
11.	Miss. Bagadi Asha Ranchoddas	Assistant Professor	Computational Sciences
12.	Miss. Bidve Trupti Prakash	Assistant Professor	Computational Sciences
13.	Miss. Kapse Rupali Ashok	Assistant Professor	Computational Sciences
14.	Mr. Deshpande Mahesh Mukund	Assistant Professor	Computational Sciences
15.	Mr. Nikam Vishal Eknath	Assistant Professor	Computational Sciences
16.	Mr. Hulsure Chetan Laxman	Assistant Professor	Earth Sciences
17.	Miss. Gajul Madhuri Devendra	Assistant Professor	Earth Sciences
18.	Mr. Udata Rahul Mohan	Assistant Professor	Earth Sciences
19.	Mr. Unhale Prashant Laxman	Assistant Professor	Earth Sciences
20.	Mr. Bhaske Ambadas Laxman	Assistant Professor	Social Sciences
21.	Miss. Giri Sonali Kailas	Assistant Professor	Social Sciences
22.	Miss. Hajare Dnyaneshwari Balkrishna	Assistant Professor	Social Sciences
23.	Miss. Nashte Snehal Santosh	Assistant Professor	Social Sciences
24.	Mr. Gajdhane Amol Subhash	Assistant Professor	Commerce & Manag.
25.	Mr. Gadhave Ramesh Ankush	Assistant Professor	Commerce & Manag.
26.	Mr. Nadargi Vighnesh G.	Assistant Professor	Commerce & Manag.
27.	Mrs. Ingale Pushpanjali S.	Assistant Professor	Education
28.	Mr. Suryawanshi Somnath K.	Assistant Professor	Education
29.	Mrs. Mhetre Minakshi S.	Assistant Professor	Education
30.	Mrs. Chincholkar Pallavi Rahul	Assistant Professor	Education

[०७] महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ७७ मधील तरतूदीनुसार तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आलेल्या कंत्राटी सहायक प्राध्यापकांचे दरमहा एकत्रित वेतन सुधारीत करणेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: मा. कुलगुरुमहोदय व उपकुलसचिव, आस्थापना विभाग यांचे मधील झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने, उपकुलसचिव, आस्थापना विभाग यांचेकडून दि.२३/०७/२०१५ रोजी प्राप्त झालेल्या तोंडी आदेशानुसार महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ७७ मधील तरतूदीनुसार तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आलेल्या कंत्राटी सहायक प्राध्यापकांना सद्यस्थितीत देय असलेले दरमहा एकत्रित वेतन सुधारीत करण्यासंदर्भात आगामी काळात होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर सादर करण्यास मा. कुलगुरुंनी दि.२४/०७/२०१५ रोजीच्या टिपणीन्वये मान्यता दिली आहे.

सद्यस्थितीत प्रस्तुत विद्यापीठात कार्यरत असलेल्या कंत्राटी सहायक प्राध्यापकांना दि.२६/०६/२०१५ रोजी व्यवस्थापन परिषदेने खालीलप्रमाणे घेतलेल्या निर्णयानुसार दरमहा एकत्रित वेतन आदा केले जाते.

“NET / SET / Ph.D., MCA पात्रताधारक शिक्षकांना दरमहा एकत्रित वेतन रु.१२,०००/- वरून रु.१५,०००/- इतकी वाढ व NET / SET / Ph.D., MCA पात्रकाधारक नसणाऱ्या शिक्षकांना दरमहा एकत्रित वेतन रु.८,४००/- वरून रु.१२,०००/- इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे.”

विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी दि.०१/१२/२०१४ पासून Fellowship व Scholarship करिता Remuneration rates सुधारित केले आहेत. यामध्ये JRF & SRF चे Remuneration अनुक्रमे रु.१६,०००/- वरून रु.२५,०००/- व रु.१८,०००/- वरून रु.२८,०००/- प्रती महा केले आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी वाढ केलेल्या धरतीवर महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ७७ मधील तरतूदीनुसार तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आलेल्या कंत्राटी सहायक प्राध्यापकांचे दरमहा एकत्रित वेतन सुधारीत करणेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ७७ मधील तरतूदीनुसार तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आलेल्या कंत्राटी सहायक प्राध्यापकांचे दरमहा एकत्रित वेतन दि.०१/०८/२०१५ पासून खालीलप्रमाणे सुधारीत करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ.क्र	तपशिल	सध्याचे एकत्रित वेतन	सुधारीत वेतन
१)	NET / SET / Ph.D / MCA या शैक्षणिक अर्हता धारण न करणारे शिक्षक	रु.१२,०००/-	रु.१८,०००/-
२)	NET / SET / Ph.D / MCA या शैक्षणिक अर्हता धारण करणारे शिक्षक	रु.१५,०००/-	रु.२२,०००/-

[०८] पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर कार्यालयासाठी पाण्याची ६ इंच वाढीव पाईपलाईन विद्यापीठाच्या हद्दीतून टाकण्यास परवानगी देण्याची व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर यांनी पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर कार्यालयासाठी पाण्याची ६ इंच वाढीव पाईपलाईन सोलापूर विद्यापीठाच्या हद्दीतून टाकण्याची परवानगी मिळणेबाबत दि.३१/०७/२०१५ रोजी कळविले आहे.

त्यानुसार सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांचेकडून कोंडी गावाच्या हद्दीतील पाण्याचे टाकीमधून ३ इंची पाईपलाईन पूर्वीपासून अस्तित्वात आहे. सद्यस्थितीत वाढीव प्रशिक्षणार्थी व अधिकारी यांचेसाठी सोलापूर महानगरपालिकेकडून ६ इंची पाण्याचे नविन कनेक्शन मंजूर करणेत आलेले आहे. सदरची पाईपलाईन ही पूर्वीचे पाईप लाईनच्या लगतच विद्यापीठाच्या हद्दीमधून टाकणे प्रस्तावित आहे. दि.०३/०८/२०१५ पासून नवीन मुलभूत प्रशिक्षण घेणेकरिता प्रशिक्षणार्थी व अधिकारी येत आहेत. त्याकरिता प्राद्यान्याने विद्यापीठाच्या हद्दीतून पाईपलाईन टाकणेची परवानगी देणेविषयी कळविले.

सबब, पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर कार्यालयासाठी पाण्याची ६ इंच वाढीव पाईपलाईन विद्यापीठाच्या हद्दीतून टाकण्यास परवानगी देण्याची व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर कार्यालयासाठी पाण्याची ६ इंच वाढीव पाईपलाईन विद्यापीठाच्या हद्दीतून टाकण्यास खालील अटीच्या अधिन राहून परवानगी देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

१) पाईपलाईन टाकण्यासाठी व वेळोवेळी दुरुस्तीसाठी विद्यापीठातील जमिन खोदावी लागली तर ती मुळ स्वरूपात दुरुस्त करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहिल.

२) ज्या ठिकाणी पाईप लाईन कंपाऊंड वॉलच्या खालून जाते त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट भरून पाईप नेण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून त्यावर कंपाऊंड वॉलची भिंत बांधताना अडथळा निर्माण होणार नाही.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद